

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १४

सभावृत्तांत

दिनांक - ०६/०३/२०२०

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०६/०३/२०२० रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- | | | |
|-------------------------------|---|--------|
| १. मा.अश्विनी भिमा बोबडे | - | सभापती |
| २. मा.घोलप कमल अनिल | | |
| ३. मा.उषा ऊर्फ माई मनोहर ढोरे | | |
| ४. मा.पवार मनिषा प्रमोद | | |
| ५. मा.अनुराधा गणपत गोरखे | | |
| ६. मा.सुलक्षणा राजू धर | | |

या शिवाय मा.उल्हास जगताप - नगरसचिव, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचा विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आला.

विषय क्र.१) मा.विधी समिती ठराव क्र.२२, दि.२० डिसेंबर २०१९ मध्ये दुरुस्ती करणेबाबत. -
मा.कमल घोलप, मा.अनुराधा गोरखे यांचा प्रस्ताव.

खालीलप्रमाणे सुचना मांडणेत आली.

सुचक - मा.कमल घोलप

अनुमोदक - मा.अनुराधा गोरखे

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मा.विधी समितीची दिनांक ०६/०३/२०२० ची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक २०/०३/२०२० रोजी दुपारी २.४५ वाजेपर्यंत तहकूब करणेत यावी.

सदर सुचना सर्वानुमते मान्य झाली.

सभापती - शुक्रवार दिनांक २०/०३/२०२० रोजी दुपारी २.४५ वाजेपर्यंत सभा तहकूब करणेत येत आहे.

(अश्विनी भिमा बोबडे)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १४

सभावृत्तांत

(दिनांक ०६/०३/२०२० ची तहकूब सभा)

दिनांक - २०/०३/२०२०

वेळ - दुपारी २.४५ वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची दि.०६/०३/२०२० ची तहकूब सभा शुक्रवार दिनांक २०/०३/२०२० रोजी दुपारी २.४५ वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- | | | |
|-------------------------------|---|--------|
| १. मा.अश्विनी भिमा बोबडे | - | सभापती |
| २. मा.घोलप कमल अनिल | | |
| ३. मा.उषा ऊर्फ माई मनोहर ढोरे | | |
| ४. मा.पवार मनिषा प्रमोद | | |
| ५. मा.अनुराधा गणपत गोरखे | | |
| ६. मा.सुलक्षणा राजू धर | | |

या शिवाय मा.उल्हास जगताप - नगरसचिव, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

दिनांक २०/०२/२०२० रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक १३) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

सभा कामकाजामध्ये दाखल करुन घेणेत आलेला विषय घेणेत आला.

ठराव क्रमांक - ३३

विषय क्रमांक - ०१

दिनांक - २०/०३/२०२०

सुचक : मा.कमल घोलप

अनुमोदक : मा.अनुराधा गोरखे

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहराच्या हद्दीतील आजपर्यंत विविध वास्तूंना म्हणजेच चौक, उद्याने, रस्ते, वस्ती व इतरत्र ठिकाणी नामनिर्देशक फलक करण्यात आले आहेत. तसेच उड्डाणपुल व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इमारतींना देण्यात आलेले “ महात्मा ज्योतिबा फुले ” हे नाव चुकीचे असुन त्यात दुरुस्ती करुन “ महात्मा जोतीराव फुले ” हे योग्य व महाराष्ट्र शासनाच्या वतीने वापरात असलेले नाव देणेस.तसा अध्यादेश काढणेस आणि आजपासून संपुर्ण महानगरपालिकेच्या कामकाजात सुद्धा “ महात्मा जोतीराव फुले ” असा उल्लेख करणेस मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेत येत आहे.सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.महापालिका सभेकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(अश्विनी भिमा बोबडे)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/१६६/२०२०

दिनांक : ०४/०५/२०२०



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.